

मानवी हक्क आणि स्वयंसेवी संस्था

प्रा. सौ. दिपमला व्ही. रायडक

समाजशास्त्र विभाग प्रमुख,
 श्री. संत जनाबाई महाविद्यालय,
 गंगाखेड, जि. परभणी (महाराष्ट्र) भारत

प्रस्तावना -

प्रत्येक व्यक्तीस जन्मजात हक्क मिळालेले आहेत असे मानले जाते. शासन त्यांना ह्वकापासुन वंचित ठेवू शकत नाही. प्रत्येक नागरिकास मुलभुत मानवी स्वातंज असणे गरजेचे आहे. लाकांचे हक्क राज्यघटनेने जतन केले आहेत. माणसांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकाससाठी हे हक्क आवश्यक असतात. मुलभुत हक्क हे मानवाचे र्वाभाविक, हिरावुन घेता येणार नाहीत असे पाविज हक्क आहेत.

जेव्हा राज्यघटना लिहण्यात आली तेव्हा मुलभुत हक्काना सर्वोच्च प्राथमिकता देण्यात आली याच हक्कासाठी आपल्या स्वातंज रैनिकांनी आणि राष्ट्रीय नेत्यांनी लढा दिला. या हक्कांना विशेष अशा स्वतंज प्रकरणात रथान दिले आहे. आणि अतिपविज मानले आहे. त्या अनुषंगाने घटनाकर्त्त्याच्या हेतुचे रांस्मरण म्हणुन कलम १३ वा समावेश केलेला आहे. मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यातील पहिले वाक्य आहे. जगातील स्वातंज्य, न्याय आणि शांतता यांचा पाया म्हणजे मानवी हक्क आणि मानवी प्रतिष्ठचा आदर हा आहे. हक्क जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात त्या हक्काना मानवी हक्क मानले जाते.

संशोधनाची उदिष्ट्ये

- १) मानवी हक्काची संकल्पना अभ्यासणे.
- २) मानवीहक्काच्या व्याख्या अभ्यासणे.
- ३) स्वयंसेवी संस्थांची भुमिका अभ्यासणे.

संशोधन पद्धती

प्रस्तुत संशोधन लेख लिहीण्यासाठी दितीय सामग्रीचा अवलंब करण्यात आलेला आहे. त्यामध्ये संदर्भ ग्रंथ, मासिक, नियतकालीकांचा व इंटरेटवरील माहितीचा आधार घेण्यात आला आहे.

मानवी हक्काची संकल्पना -

दुस-या महायुद्धानंतर जागतिक पातळीवर २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. दुस-या महायुद्धाने घडविलेला प्रचंड विघ्नांस आणि मानवी हक्काची झालेली पायमल्ली या सर्व पार्श्वभुमीवर मानवी हक्काची जाणीव वैशिक वनली. नागरी स्वातंत्र्यातुनही असे अधिकार अविष्कारीत झाले. मात्र ख-या अर्थाने मानवी हक्काचा विश्वव्यापी विचार दुस-या महायुद्धानंतर होणु लागला.

मानवी हक्क यांचा अर्थ, व्यक्तीचे जीवन, स्वातंत्र्य, समता व प्रतिष्ठा यासंबंधीचे हमी दिलेले किंवा आंतरराष्ट्रीय प्रसंविदेमध्ये (करारनाम्यामध्ये) समाविष्ट करण्यात आले आणि भारतातील न्यायालयांना अंमलबजावणी करता यईल असे हक्क

मानवी हक्कांचा व्याख्या

मैकफरलेना यांच्या मते

मानवी हक्क हे नैतिक हक्क असुन जे प्रत्येक रक्ती उपरुषाला संयुक्त म्हणून प्राप्त होतात १) मोरिस क्रॅन्स्टन यांच्या मते

मानवी हक्क हे नैतिक हक्क आहेत तो सेच मानवी हक्कांचे पर्मान्हरण व्यवहार आणि आदर वास्तव जग आणि नितीचे क्षेत्र या दोन कोटीव करावी लागते. तो याची उत्तराधीनी डार्कोवी पायावळा द लाईट्स ऑफ मॅन (लंडन १९४४) नुसार तो एक साध्य म्हणुनच तीला वागवायला हवे. माणुसंच हा माणुस आहे म्हणुनच मानवी हक्कावर माणसाचा हक्क पाहवतो.

मानवी हक्क व्याकित्वां असतात व्यक्तीच्या लाई पूर्णरूप असारे त्यामुळे तो केंद्री साधन नसुन स्वतंत्र एक साध्य म्हणुनच तीला वागवायला हवे. माणुसंच हा माणुस आहे म्हणुनच मानवी हक्कावर माणसाचा हक्क पाहवतो. तो एक साध्य म्हणुनच तीला वागवायला हवे. माणुस आहे म्हणुनच स्वयंसेवी संस्थांची (NGO) भुमिका

मानवी हक्कांसंबंधीच्या प्रकरणांमध्ये स्वयंसेवी सरथा हे एक भरवणशाचे प्रभाती माध्यम म्हणून पुढे येत आहे. जगभरामध्ये मानवी हक्कांचे संवर्धन, संरक्षण आणि अंमलबजावणी याकरिता स्वयंसेवी संस्था महत्वपूर्ण भुमिका व्यावरित आहेत. स्वयंसेवी संस्थांना, राष्ट्रसंघ सनदेश्या कलम ७७ अन्यथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेसमोर (ECOSOC) सल्लामसलत उरण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. (ECOSOC) कडे नुसार सल्लामसलतीचा दर्जा असण्याचा सुमारे २८७० स्वयंसेवी संस्था आज अस्तित्वात आहेत.

स्वयंसेवी संस्थांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेत मानवी हक्काच्या आदर्श स्तराक उमाहेश व्हावे इग्नून महत्वपूर्ण भुमिका व्यावरित आहे. मन १९६० पायावून स्वयंसेवी संस्थांच्या प्रभागामध्ये आणि यांची भूमिका पुरेशी गढ झालेली आहे. १९८८ मध्ये मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनामा आणि स्वयंसेवी संस्था हे पुस्तक लिहाले.

लोकांमध्ये मानवी हक्काबदल आदर आणि माहितीचा प्रसार करणे, व्यक्तिगत पातळीवरील मानवी हक्काच्या उल्घनाविरुद्ध लढा दणे पिठीत व्यक्तीना थेट साहाय्य करणे, मानवी हक्क पालनाची नसर द आदर उच्चविष्ण्यासाठी त्याचा आवाज उठविष्ण्याकरिता सामान्य जनतास एक व्यापारी दणे आणि राष्ट्रीय स्तरावर परिणामकारक अशी कायदेशीर मंदळ देण्याची सेवा पुरविणे, मानवी हक्काचे आंतरराष्ट्रीय

पातळीवर संवर्धन आणि संरक्षण करणे यासाठी स्वयंसेवी संरथा क्रियाशील आहेत.

प्रथमत स्वयंसेवी संस्थांनी मानवी हक्काचे आंतरराष्ट्रीय आदर्श मानक ठरविण्यासाठी महत्वापूर्ण भूमिका वजावली, विलियम कोरे यांच्या मते नेमलेली आदर्श म्हणजे राष्ट्रांच्या दर्तणुकीचे मुल्यमापण मिळाणन करता येर्इल अशा आंतरराष्ट्रीय संकेताची स्थापना होय.

मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्यातही स्वयंसेवी संस्थांनी नोलावी भर टाकली होती. स्वयंसेवी संस्थाच्या दबावामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे अनेक मानवी हक्क करार अस्तित्वात आले. यामध्ये स्थिरांविरुद्धच्या सर्व प्रकारच्या विषमतेचे उच्चाटीकरणाचा करारनामा (१९८१), छळवणुकी विरोधी करारनामा (१९८७) व बालहक्कांचा करारनामा (१९९०) यांचा समावेश आहे.

स्वयंसेवी संस्थांनी (NGO) त्यांच्या राष्ट्रीय सरकारांवर, मानवी हक्कांचे संकेत असणा-या करारनाम्यांवर सही करण्याकरिता व मंजुरी देण्याकरिता दबाव निर्माण केला, तसेच स्वयंसेवी संस्थांनी आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांच्या आदर्शाची अमलबजावणी घेण्याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाची स्वतंत्र कार्यपद्धत निर्माण करण्यासाठी विनंती करण्यास सुरुवात केलेली आहे.

निफक्ष

अशा प्रकारे स्वयंसेवी संस्थांच्या (NGO) सांघिक प्रयत्नामुळे मानवी हक्कांसाठी संयुक्त राष्ट्रसंघासाठी काही अमलबजावणी यंत्रणा अस्तित्वात आल्या आहेत त्यासाठी मानवी हक्क स्वयंसेवी संस्थांनी मानवी हक्क उच्चायुक्तांच्या कार्यालयांतर्गत येणा-या विषयावर आणि देशावर आज्ञांचा वापर केला

छळवणुक बेकायदेशीर मनुरुख्यवध, स्थिरांवरील अत्याचार, वंशभेद यावर विशेष अहवाल तयार करणारे व्यक्ती नेमणे, सुज्ञान, वर्मा (म्यानमार), बुरुंडी आणि खांडा यासारख्या देशामध्ये विशेष अहवाल तयार करणारे (Special Reportuers) नेमणे याचा समावेश आहे स्वयंसेवी संस्था, राष्ट्रीय स्तरावरील मानवी हक्काची विविध विधेयके आणि शासकीय योजनांची अमलबजावणी यावरसुधा वारीक लक्ष ठवनात

संदर्भ सूची :-

- १) सामाजिक संशोधन पृष्ठांती - डॉ प्रदीप आगलावे, मिश्रा प्रकाशन, नागपुर
- २) मानवी हक्क आणि समाज - डॉ राजशेखर सोलापुरे, अरुणा प्रकाशन, लातूर
- ३) मानवी हक्कांची ऐतिहासिक वाटचाल - प्रा. उज्ज्वला साखळकर डॉ प्रकाश आतकरे नाशिक
- ४) मानवी हक्कांच्या अमलबजावणी यंत्रणा - डॉ शिरीष देशपांडे व श्री. संजय जैन डॉ प्रकाश आतकरे नाशिक